

Research Paper

**“कोलापूर शहशातील विक्रिष्ट महिला महाविद्यालयात शिक्षण
घेणा-या विद्यार्थींनी नामांकित ड्राशोर्य बाबताना घेणा-या
असमर्ज्यांचा अभ्यास”**

प्रा. डॉ. ड्रावद्धे आळाक्षाहेळ भाद्राशिव
ल. भा. पा. महिला महाविद्यालय सोलापूर

प्रस्तावना

शिक्षणप्रक्रियेत अत्यंत महत्वाचा घटक समजला जातो तो म्हणजे विद्यार्थी. कोणतीही शिक्षणाची प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी केंद्रविद्यु असला पाहिजे शिक्षणाच्या परिवर्तनाचा महत्वाचा पैलू विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास असावा.

प्रत्येक व्यक्ती शरीराच्या आजागावावत विचार करते. परंतु शरीराप्रमाणे मनालागुदा आजार होतात. त्यामुळे मनाचे स्वास्थ्य विघडते. जीवन जगताना आपली ध्येये प्रत्येकवेळी साध्य होतीलच असे नाही. अशा वेळी व्यक्तीच्या मनाची रिती निराशाजनक होते. अशी व्यक्ती समाजात समायोजन साधू शकत नाही.

विद्यापीठीय शिक्षण घेताना विद्यार्थींच्या शारीरिक आरोग्याङ्गतेचे त्यांचे मानसिक आरोग्य चांगले असणे गरजेचे आहे. चांगल्या मानसिक आरोग्यामुळे कोणताही विद्यार्थी आपला शिक्षणकम यशस्वीपणे पूर्ण करू शकतो.

2. अंशोधनाची ग्रज :

कोठारी आयोगाने जाहीर केलेल्या शैक्षणिक धोरणांची अंमलवजावणी व विद्यापीठीय शिक्षणाची ध्येय आणि उद्दीष्टे साध्य होण्यासाठी विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य सक्षम असणे गरजेचे आहे. शिक्षणाच्या प्रक्रियेतील महत्वाचे घटक पालक शिक्षक संस्थाचालक आणि शासन या सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. या सर्वांनी प्रयत्न केले तर उच्च शिक्षणात विकासाभिमुख वदल होऊ शकतो.

विद्यापीठ स्तरावरील शिक्षणात अध्यापन करणारे शिक्षक प्राचार्य पालक विद्यार्थींच्या वारोवर संवाद साधला तेव्हा या स्तरावर अध्ययन करण्या या विद्यार्थींच्या मानसिक आरोग्याच्या समस्याविषयी संशोधन गरजेचे आहे.

3. महत्व :

विद्यापीठ शिक्षणाचा हेतू साध्य होण्यासाठी या संशोधनाची मदत होते. विद्यापीठ शिक्षणाची उद्दीष्टे अंगेशी कोणत्या आहेत. हे महित होण्यासाठी उच्च शिक्षण स्तरावर अध्यापन करण्याया शिक्षकांना हे संशोधन उपयुक्त आहे. महिलांच्या मानसिक आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी हे संशोधन उपयुक्त आहे. या संशोधनामुळे विषम समायोजन मानसिक संघर्ष वैफल्य या सारख्या मानसिक आरोग्याच्या समस्या चुकीची संरक्षण यंत्रणा वापरून स्वतःचा वचाव करणे इत्यादी समस्या सोडवण्यासाठी हे संशोधन मदत करू शकते.

4. अंज्ञा आणि व्याख्या :

हे मानसिक आरोग्य मानसिक आजारापासून संरक्षण मानसिक आरोग्याचे रक्षण मानसिक आजारापासून मुक्ती.

हे समायोजन परिस्थितीशी जुळवून घेणे परिस्थिती व “स्व” यांच्यात मुसंवाद निर्माण करणे.

हे मानसिक संघर्ष काय करावे ऋ काय नको ऋ कोणता निर्णय घ्यावा ऋ ही मनाची विद्धा अवश्या.

हे वैफल्य हे हेतू साध्य झाला नाही किंवा एखादी गोष्ट मनासारखी घडली नाही तर त्यामुळे निर्माण झालेली मनाची अवश्या.

5. उद्दीष्टे :

1. “स्व” ची जाणीव असर्णाया विद्यार्थींचा शोध घेणे.
2. मानसिक असर्णाया कारणे शोधणे.
3. मानसिक आरोग्य गाऊण्याचे उपाय मुचविणे.

6. व्याप्ती व मर्यादा हे सोलापूर शहरामध्ये दोन वरिष्ठ महिला महाविद्यालय आहेत.

1. ए.आर. बुर्ला महिला महाविद्यालय

2. लक्ष्मीवाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयातील वी.ए.भार्ग 1 कला शाखेत 201112 या शैक्षणिक वर्षात शिकार्या 120 विद्यार्थींचा समावेश संशोधनात केला असून त्यांच्या मानसिक आरोग्याचा अभ्यास केला आहे.

7. पद्धती :

संशोधनकाने निवड केलेल्या समस्येचे स्वरूप गरज महत्व उद्दिष्टे व्याप्ती व मर्यादा विचारात घेऊन या समस्येची सोडवणूक करण्यासाठी वर्णनात्मक संशोधन पद्धतीतील “शालेय सर्वेक्षण” पद्धतीचा वापर केला आहे.

8. साधने व तंत्रे :

समस्येच्या माहितीचे संकलन करण्यासाठी प्रश्नावली निरीक्षण व मुलाखत तंत्राचा वापर केला आहे.

9. मुना निवड :

सोलापूर जिल्ह्यात वी.ए.वी.कॉम. शाखा संलग्न असणारी दोन महिला महाविद्यालये आहेत यापैकी लक्ष्मीवाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयातील कला शाखेच्या वी.ए.भार्ग 1 वर्गातील 120 विद्यार्थींचा समावेश संशोधनात केला आहे.

10. संकलित माहितीचे विश्लेषण व अर्थनिर्वचन :

प्रस्तुत संशोधनासाठी वी.ए.भार्ग 1 च्या वर्गातील 142 विद्यार्थींचैकी 120 विद्यार्थींनी प्रतिसाद दिला. प्रश्नावली प्रतिसादावरून प्रत्येक प्रश्नाचे कोष्टक तयार करून प्रतिसादाचे शेकडा प्रमाण काढण्यात आले. प्रत्येक प्रश्नाच्या तयार झालेल्या कोष्टकावरून विश्लेषण व अर्थनिर्वचन करण्यात आले. माहितीचे विश्लेषण करताना संख्याशास्त्राचा उपयोग करण्यात आला आहे. संशोधकाचे झान तर्क कल्पनाशक्ती उपलब्ध महिती यांचा आधार घेऊन माहितीचा वस्तुनिष्ठ अर्थ लावण्यात आलेला आहे.

11. निष्कर्ष :

1. शारीरिक आणि सामाजिक आरोग्याची माहिती असर्णाया विद्यार्थींची प्रमाण 22 .05 व माहिती नसर्णाया विद्यार्थींची प्रमाण 85 .8 व माहिती आहे.

2. प्राप्त परिस्थितीशी समायोजन साधरणाऱ्या विद्यार्थींची प्रमाण 79 .2 व माहिती व समायोजन न साधरणाऱ्या विद्यार्थींची प्रमाण 20 .8 व माहिती आहे.

3. सतत तणाग्रस्त व चिंताग्रस्त विद्यार्थींची प्रमाण 50 व नसर्णायांची प्रमाण 20 .8 व माहिती तर कधीकधी तणाग्रस्त व चिंताग्रस्त असर्णायांची प्रमाण

"बोलापूर शाहबातील वरिष्ठ महिला महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यींनीना मानविक आवा. Vol.1,Issue.VI/Dec 2011;

29 . २८ आहे .

4 . वर्तनामध्ये शांतता व व्यवस्थितपणा असतो असे म्हणण्याचा विद्यार्थींचे प्रमाण **76 . 7 %** व नमते म्हणण्याचा विद्यार्थींचे प्रमाण **23 . 3%** आहे .

5 . आपली चूक प्रांजल्पणे मान्य करण्याचा विद्यार्थींचे प्रमाण **98 . 9%** आहे व चूक मान्य न करण्यांचे प्रमाण **4.2%** आहे .

6 . आपल्या जीवनशैलीमध्ये प्रतिपूरण दिवास्वप्न पद्धतीचा उपयोग करण्याचा विद्यार्थींचे प्रमाण **41.7%** व या पद्धतीचा उपयोग न करण्याचा विद्यार्थींचे प्रमाण **58.3%** आहे .

7 . जीवनामध्ये येणारे कटू अनुभव सहजपणे विसरू शकत नाही असे म्हणण्याचा विद्यार्थींचे प्रमाण **64.2%** आहे . तर सहजपणे कटू अनुभव विसरण्याचा विद्यार्थींचे प्रमाण **35.8%** आहे .

8 . हर्वेहवे संघर्षाला सामोरे जारीचा विद्यार्थींचे प्रमाण **54.2%** आहे नकोनको संघर्षाला सामोरे जारीचा विद्यार्थींचे प्रमाण **35%** आहे व हर्वेहवे संघर्षाला सामोरे जारीचा विद्यार्थींचे प्रमाण **10.8%** आहे .

9 . मनासारखी गोष्ट घडत नाही अशावेळी मनाची अवस्था निराशाजनक वैफल्यग्रस्त होते असे म्हणण्याचा विद्यार्थींचे प्रमाण **81.98%** आहे . तर नाही म्हणण्याचा जारीचा विद्यार्थींचे प्रमाण **22.2%** आहे .

10 . गरजांची पूर्तता न झाल्यामुळे मानसिक आरोग्य विघडते असे म्हणण्याचा विद्यार्थींचे प्रमाण **53.3%** सर्वाधिक आहे .

11. शिकावशी :-

1 . विद्यार्थींनी शारीरिक आरोग्याइतकेच मानसिक आरोग्य सांभाळले पाहिजे "ख" ची जाणीव करून घेतली पाहिजे शिक्षकांनी मानसिक आरोग्याची माहिती दिली पाहिजे .

2 . प्राप्त परिस्थितीमध्ये समायोजन साधण्याची क्षमता प्राप्त करण्याचा प्रयत्न विद्यार्थींनी करावा . समायोजन साधण्याचे मार्ग शिक्षकांनी विद्यार्थींना समजून घावेत .

3 . विद्यार्थींनी सतत तणाव व चिंता विरहीत रहावे आपली कर्तव्ये जाणीवपूर्वक पूर्ण करावीत . त्यामुळे जीवन तणाव व चिंताग्रस्त राहत नाही .

4 . विद्यार्थींनी आपल्यामधील सुपत्रगुणांचा विकास करावा .

उदा.६ लेखन वाचन संगीत नृत्य गायन वक्तृत्व इत्यादी

5 . आपल्या वर्तनामध्ये व्यवस्थितपणा ठेवावा . आपली चूक प्रांजल्पणे मान्य करावी . आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे .

6 . विद्यार्थींनी यशापयशाचा जास्त विचार न करता ध्येय पूर्तीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत .

7 . विनाकारण स्पर्धा करून संघर्ष निर्माण करू नये . त्यामुळे मनाची स्थिती वैफल्यग्रस्त होत नाही .

8 . विद्यार्थींनी आपले कटू अनुभव विसरण्याचा प्रयत्न करावा .

9 . हर्वेहवे संघर्ष नकोनको संघर्ष हर्वेहवे ताळावेत . यासाठी अनुभवी व्यासंगी तज्ज्ञ व्यक्तीचे व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्यावे .

10 . स्वतःचा सार्थ न साधता इतरांचे हित साधण्यासाठी प्रयत्न करावेत . त्यामुळे सात्विक आनंद मिळतो परिणामी मानसिक आरोग्य चांगले राहते .

अंदर्भ ग्रंथ भूमी

1 . चौधरी रू.गो , पाटील दि.हे .६ शैक्षणिक समस्या व शैक्षणिक प्रशासनद्या**1987** प्रथमावृत्तीह

2 . जगताप ह.ना .६ शिक्षणातील नवविचार प्रवाह व नवप्रवर्तन द्या**1992** प्रथमावृत्तीह

3 . भिंताडे वि . रा .६ शैक्षणिक संशोधन पद्धती द्या**1989** प्रथमावृत्तीह

4 . देशमुख एल . जी .६ शैक्षणिक मानसशास्त्र व अध्यापन शास्त्र (जुलै **2004** प्रथमावृत्ती)

5 . देशमुख एल . जी .६ शैक्षणाचे मानसशास्त्र जानेवारी (**1999** प्रथमावृत्तीह

6 . दाभोळे हिरवे तडवरे मानसशास्त्र द्या**1989** दुसरी आवृत्तीह

7. Best J.W. & James V. Khan (Research in Education 2004).